

MCQ's / बहुपर्यायी प्रश्न

- 1) Which of the following is the regulator of Insurance sector in India ? भारतातील विमा क्षेत्राचे नियामक खालीलपैकी कोण आहे ?
 - a) RBI आर बी आय
 - b) AMFI ए एम एफ आय
 - c) IRDI आय आर डी आय
 - d) SEBI सेबी
- 2) In Life Insurance risk depends on which factors ? जीवन विम्यात जोखीम कोणत्या घटकांवर अवलंबून असते ?
 - a) Job नोकरी
 - b) Physical condition शारीरिक परिस्थिती
 - c) Occupation व्यवसाय
 - d) B and c both बी आणि सी दोन्ही
- 3) When Insurance Regulatory and Development Authority Act commenced ? विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा कधी सुरु झाला ?
 - a) 1971 १९७१
 - b) 1999 १९९९
 - c) 1973 १९७३
 - d) 1997 १९९७
- 4) The Insurer on the payment of premium gives deposit receipt which is called as हस्ता / प्रीमियम भरल्यानंतर विमाकंपनी पोचपावती देते त्याला म्हणतात
 - a) Premium हस्ता / प्रीमियम
 - b) Data receipt डेटा पावती
 - c) Cover note कव्हर नोट
 - d) Insurance receipt विमा पावती
- 5) When was the General insurance Corporation of India incorporated ? जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कधी स्थापन / निर्माण झाली ?
 - a) 1971 १९७१
 - b) 1973 १९७३
 - c) 1975 १९७५
 - d) 1972 १९७२
- 6) Which section define deviation in Marine Insurance Act ,1968 ? सागरी विमा कायदा १९६८ मधील विचलनाची व्याख्या कोणत्या कलमामध्ये दिली आहे ?
 - a) sec 33 कलम ३३
 - b) sec 48 कलम ४८
 - c) sec 59 कलम ५९
 - d) sec 42 कलम ४२

7) Insurable interest is the relation between विमेय हित हे ... मधील नाते आहे

a) the policy holder and the event insured विमाधारक व विमा संरक्षित घटना / प्रसंग

b) insurance company and policy holder विमा कंपनी व विमाधारक

c) policy holder and the state विमाधारक व राज्य

d) insurance company and the government विमा कंपनी व सरकार

8) Which section defines claim tribunal ? क्लेम ट्रिब्युनल / दावा न्यायाधिकरण कोणत्या कलमात परिभाषित केले आहे ?

a) sec 149 कलम १४९

b) sec 165 कलम १६५

c) sec 168 कलम १६८

d) sec 120 कलम १२०

9) When was life insurance sector nationalised ? जीवन विमा क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण कधी झाले ?

a) 1947 १९४७

b) 1951 १९५१

c) 1956 १९५६

d) 1950 १९५०

10) Fire insurance provides cover for आग विमा साठी संरक्षण पुरवतो

a) tangible assets मूर्त मालमत्ता

b) intangible assets अमूर्त मालमत्ता

c) fictitious assets बनावट मालमत्ता

d) business employees व्यवसाय कर्मचारी

11) When the same risk and subject matter is insured with more than one insurer is called as जेव्हा विमाधारकाकडून एकाच जोखमीचा व विषयाचा विमा एकापेक्षा जास्त विमा कंपन्यांकडून घेतला जातो त्याला ... म्हणतात

a) double insurance दुहेरी विमा

b) over insurance जास्त विमा

c) reinsurance पुनर्विमा

d) external insurance बाह्य विमा

12) Insurance helps to विमा ... मदत करतो

- a) prevent adverse situations from occurring प्रतिकूल परिस्थिती उद्भवण्यापासून रोखण्यास
- b) reduce the financial consequences of adverse situations प्रतिकूल परिस्थितीचे आर्थिक परिणाम कमी करण्यास
- c) negate all consequences of adverse situations प्रतिकूल परिस्थितीचे सर्व परिणाम नकारात्मक करण्यास
- d) make assets continuously productive मालमत्ता सतत उत्पादक बनविण्यास

13) If the policy holder decides to discontinue the plan before the maturity age the life insurance company pays an amount to the policyholder this is called as विमाधारकाने विमा परिपक्वतेच्या आधी विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्यास जीवन विमा कंपनी विमाधारकांस रक्कम देते त्याला ... म्हणतात

- a) sum assured विमा राशी
- b) surrender value समर्पण मूल्य
- c) sum insured विम्याची रक्कम
- d) sum claimed दावा रक्कम

14) The part of insurance premium paid by the insurer to an agent or broker for his services in procuring and servicing the insurance is एजंट किंवा ब्रोकर ला त्याची विम्यासंदर्भातील सेवा देण्यासंदर्भात विमा कंपनीकडून देण्यात येणारा विम्याच्या हप्त्याचा भाग म्हणजे

- a) salary पगार
- b) premium हप्त
- c) commission कमिशन
- d) salvage तारण

15) The committee established under sec.25 of I.R.D.A. Act ,1999 is known as / भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा ,१९९९ चे कलम २५ अंतर्गत स्थापन झालेल्या समितीला म्हणतात

- a) Tariff Committee / टेरिफ समिती
- b) Insurance Advisory Committee / विमा सल्लागार समिती
- c) commission Committee/ दलाली समिती
- d) Registration Committee / नोंदणी समिती

16) Cover note is also known as ... / कव्हर नोट ला ...असेही म्हणतात

- a) Interim protection note / इंटेरीम प्रोटेक्शन नोट
- b) premium notice / हप्त्याची नोटीस
- c) assignment / अभ्यर्पण

d) Nomination / नामनिर्देशन

17) Hull insurance , Cargo Insurance ,freight Insurance are types of / जहाज विमा ,मालाचा विमा ,वाहतूक भाडे विमा हे ...चे प्रकार आहेत

a) Fire Insurance / आग विमा

b) Marine Insurance / सागरी विमा

c) Life Insurance / जीवनविमा

d) Burglary insurance / घरफोडी विमा

18) All the parties to an insurance contract must deal in good faith , making a full declaration of all material facts in the insurance proposal . This principle is reflected in doctrine of... / विमा प्रस्तावातील आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तुस्थितीसंदर्भात सर्व माहिती परस्परांना देऊन आत्यंतिक विश्वासाने कराराचे पालन करणे हे या तत्वामध्ये अभिप्रेत आहे

a) Indemnity / नुकसानभरपाई तत्व

b) Reinstatement / पुनर्स्थापना तत्व

c) Contribution / सहभाग /योगदान तत्व

d) Uberrima Fides / परमोच्च विश्वास तत्व

19)...is an arrangement whereby original insurer accepts greater risk than its capacity and insures a part of that risk again with another bigger insurer in order to diminish his own liability . / जेव्हा मूळ विमाकंपनी तिच्या आर्थिक क्षमतेपेक्षा मोठी जोखीम स्वीकारते व त्यातील काही जोखमी दुसऱ्या विमा कंपनीकडून संरक्षित करवून घेते या प्रक्रियेला म्हणतात.

a) Reinsurance / पुनर्विमा

b) Double Insurance / दुहेरी विमा

c) Insurable interest / विमेय हित

d) Uberrima fides / परमोच्च विश्वास

20)The document containing the contract of insurance is called as / ज्या दस्तऐवज / कागदपत्रामध्ये विमा केलेला असतो त्याला म्हटले जाते

a) Insurance policy / विमा पॉलिसि

b) Cover note / कव्हर नोट

c) Mature policy/ परिपक्व पॉलिसि

d) Premium Notice / हप्त्याची नोटीस

Descriptive questions / वर्णनात्मक प्रश्न

- 1) What do you mean by Double Insurance ? दुहेरी विमा म्हणजे काय
- 2) What is Suicide clause ? आत्महत्या क्लॉज/ खंड म्हणजे काय
- 3) What is Causa Proxima ? सर्वात जवळचे कारण तत्व म्हणजे काय
- 4) Explain the ingredients of Contract Of Insurance विमा कराराचे आवश्यक घटक कोणते
- 5) Explain Hull insurance And Cargo insurance हल विमा व कार्गो विमा म्हणजे काय
- 6) Explain the concept of Perils of the sea समुद्री धोके/जोखमी म्हणजे काय
- 7) Explain Claims tribunals under Motor vehicles Act ,1988 मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत क्लेम ट्रिब्युनल / दावा न्यायाधिकरण म्हणजे काय
- 8) What is Aleatory Contract ? अलिटरी करार म्हणजे काय
- 9) Is it true that Husband has insurable interest in his wife's life ? explain नवऱ्याला बायकोच्या आयुष्यासंदर्भात विमयेय हित असते का ? स्पष्ट करा
- 10) Mr. Ram issued insurance policy from insurance Company . He already have health problems before issuing this policy . Which principle is used in this situation ? Explain श्री राम यांनी विमा कंपनीकडून विमा पॉलिसी घेतली . विमा पॉलिसी घेण्याआधीपासूनच त्यांना आरोग्यविषयक समस्या व आजार होते या परिस्थितीमध्ये कोणते तत्व लागू होईल स्पष्ट करा